



May 28, 2025

BSE Limited Phiroze Jeejeebjoy Towers Dalal Street Mumbai 400 001 Scrip Code: 543489	National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai – 400 051 Trading Symbol: GATEWAY
--	---

Subject: Newspaper publication

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the newspaper advertisement of the Audited financial results for the quarter and year ended March 31, 2025, duly published in the following newspapers on May 28, 2025:

1. Business Standard (English newspaper)
2. Sakal (Marathi newspaper)

Furthermore, Pursuant to Regulation 46 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the aforesaid Financial Results has also been uploaded on the website of the Company at www.gatewaydistriparks.com

Thanking You
Yours faithfully,

For Gateway Distriparks Limited

Divyang Jain
Company Secretary &
Compliance Officer

Encl. As above


GATEWAY DISTRIPARKS LIMITED

CIN: L60231MH2005PLC344764

Registered Office: Sector 6, Dronagiri, Taluka Uran, District Raigarh, Navi Mumbai, Maharashtra 400707, India

Corporate Office: 4th Floor, Prius Platinum, Saket District Centre, New Delhi – 110017, India

T: +91 11 4055 4400 **F:** +91 11 4055 4413 **E:** investors@gatewaydistriparks.com **W:** www.gatewaydistriparks.com

UPSURGE INVESTMENT AND FINANCE LIMITED						
CIN: L67120MH1994PLC079254						
Regd Office: 303, Morya Landmark I, Behind Crystal Plaza, Off. New Link Road, Andheri (West), Mumbai-400053						
Extract of Audited Standalone Financial Results for the Quarter and Year ended 31 st March, 2025 (Rs. In Lakhs)						
Sr. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended	
		31.03.2025 (Audited)	31.12.2024 (Un-Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2025 (Audited)	31.03.2024 (Audited)
1.	Total Income from Operations	3,709.53	1,770.05	2,053.80	11,367.29	5,802.21
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	47.17	175.98	328.53	1,973.29	1,318.12
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	47.17	175.98	328.53	1,973.29	1,318.12
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	30.78	175.98	274.18	1,595.35	1,126.49
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	30.78	175.98	274.18	1,595.35	1,126.49
6.	Equity Share Capital	2,007.14	2,007.14	1,515.24	2,007.14	1,515.24
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	8,475.37	3,254.55
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -					
1. Basic:		0.17	0.97	1.81	8.81	7.43
2. Diluted:		0.14	0.82	1.81	7.45	7.43
Notes:						
1. The above audited financial results have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at their respective meeting held on 27th May, 2025 pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations 2015 (as amended).						
2. The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under Section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended).						
3. The above is an extract of the detailed format of Quarterly financial results filled with BSE Ltd. under Regulation 33 of the SEBI (Listing obligation and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of Quarterly results are available on the website of the Stock Exchange i.e. www.bseindia.com and on the website of the company i.e. www.upsurgeinvestmet.com						
<div>By order of the Board For Upsurge Investment & Finance Limited Sd/- Dayakrishna Goyal Managing Director DIN: 00398539</div> <div>Place: Mumbai Date: 27th May, 2025</div> <div></div>						

**Redington Limited**

Registered office: Block 3, Plathin, Redington Tower,
Inner Ring Road, Saraswathy Nagar West, 4th Street, Puzhuthivakkam, Chennai - 600 091
CIN: L52599TN1961PLC028758
Tel No: 044 4224 3111 | Email: investors@redingtongroup.com
Website: www.redingtongroup.com


Intimation

[Transfer of equity shares of the Company to Investor Education Protection Fund (IEPF)]

Intimation is hereby given to the shareholders of the Company pursuant to Section 124 of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("Rules") that:
The Company is required to transfer the unpaid or unclaimed dividend and shares in respect of which dividend entitlements are remaining unpaid or unclaimed for a period of seven consecutive years or more by any shareholder, to the Investor Education and Protection Fund. The Company has communicated to the concerned shareholder individually on May 21, 2025, whose shares are liable to be transferred to IEPF account under the said rules for taking appropriate action.
Further in terms of Rule 6 (3), the statement containing the details of name, folio number/demat account number and number of shares due for transfer is made available in our website https://redingtongroup.com/shareholder-information/
In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by July 30, 2025, the Company shall, in order to adhere with the requirements of the Rules, transfer the shares to IEPF account by the due date as per the procedure set out in the rules. No claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and the shares transferred to IEPF pursuant to the said rules.
Any person, whose shares and unclaimed dividends have been transferred to the Fund, may claim unclaimed dividends and the corresponding shares transferred to the IEPF account including all benefits accruing on such shares, if any, from the fund in accordance with such procedure as prescribed by the said Authority.
For any communication or clarification, the shareholders are requested to contact the Company's Registrar & Share Transfer Agent: M/s. Cameo Corporate Services Limited at Unit: Redington Limited, Subramanian Building, 5th Floor, No.1, Club House Road, Chennai - 600 002. Contact no: Contact no: 044 - 40020780 /40020702 / 40020706 Email id: investor@cameoindia.com

For Redington Limited
Vijayshyam Acharya K
Company Secretary

Date: 28.05.2025
Place: Chennai

**Made in India with Pride**


RIKO AUTO INDUSTRIES LIMITED

Regd. & Corp. Office: 38 KM Stone, Delhi-Jaipur Highway, Gurugram -122 001, Haryana (INDIA)
Tel: 0124 2824000, Fax: 0124 2824200, email: cs@ricoauto.in
Website: www.ricoauto.in, CIN: L34300HR1983PLC023187

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2025 (Rs. in Crores)

Sl. No.	PARTICULARS	STANDALONE			CONSOLIDATED		
		Quarter ended		Year ended	Quarter ended		Year ended
		31.03.2025	31.03.2024	31.03.2025	31.03.2025	31.03.2024	31.03.2025
		Audited		Audited	Audited		Audited
1.	Revenue from Operations	415.07	403.40	1,607.02	545.26	548.41	2,212.40
2.	Net Profit for the period (before Tax and Exceptional Items)	12.28	10.86	35.62	15.45	20.77	43.73
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional Items)	11.75	10.67	34.48	14.92	20.60	42.59
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional Items)	8.41	11.35	22.91	7.36	16.29	21.41
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	8.89	12.68	18.78	7.37	16.80	18.00
6.	Equity Share Capital of Re.1/- each	13.53	13.53	13.53	13.53	13.53	13.53
7.	Earning Per Share (not annualised*)						
	- Basic (Rs.)	0.62*	0.84*	1.69	0.54*	1.20*	1.58
	- Diluted (Rs.)	0.62*	0.84*	1.69	0.54*	1.20*	1.58


NOTES:
1. The above Financial Results were reviewed by the Audit Committee and thereafter were approved and taken on record by the Board of Directors in their meeting held on 27th May, 2025.
2. The Board of Directors have recommended a dividend of Re.0.50 per Equity Share of Re.1/- each for the financial year 2024-25, subject to the approval of Shareholders.
3. The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter and year ended 31st March, 2025, filed with the Stock Exchanges on 27th May, 2025 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results are available on the Stock Exchange websites at www.bseindia.com, www.nseindia.com and also on the Company's website at www.ricoauto.in.
4. The Audited Financial Results of the company for the quarter and year ended 31st March 2025 can be accessed through the below QR Code.



Place : Gurugram
Date : 27th May, 2025

E-mail ID for redressal of investor complaint: cs@ricoauto.in

For RICO AUTO INDUSTRIES LIMITED
Sd/-
Arvind Kapur
Chairman, CEO & Managing Director
DIN : 00096308

**GATEWAY DISTRIPARKS LIMITED**

Registered Office: Sector - 6, Dronagiri, Taluka - Uran, District - Raigad, Navi Mumbai - 400 707
CIN: L60231MH2005PLC344764
Ph: +91 22 2724 6500 Fax: +91 22 2724 6538 Email: investors@gatewaydistriparks.com
Website: www.gatewaydistriparks.com

EXTRACT OF AUDITED RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025 (₹ in Lakhs)


Particulars	Standalone			Consolidated		
	Quarter ended 31/03/2025	Year ended 31/03/2025	Corresponding 3 months ended 31/03/2024 in the previous year	Quarter ended 31/03/2025	Year ended 31/03/2025	Corresponding 3 months ended 31/03/2024 in the previous year
Total income from operations	39,097.42	1,50,499.08	36,608.44	53,493.90	1,68,055.53	37,497.10
Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)	7,034.89	25,826.57	5,013.51	7,283.26	25,400.32	5,546.89
Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/ or extraordinary items)	6,514.79	23,864.93	5,154.97	(19,097.29)	37,375.60	5,649.58
Total Comprehensive Income for the period [comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	6,503.31	23,858.66	5,159.97	(19,106.74)	37,374.74	5,653.72
Equity Share Capital	49,964.38	49,964.38	49,964.38	49,964.38	49,964.38	49,964.38
Other Equity excluding revaluation reserves as per the audited balance sheet of previous year		1,52,666.04			1,70,385.60	
Earnings Per Share of ₹ 10/- each						
Basic :	1.30	4.78	1.03	(3.87)	7.42	1.10
Diluted:	1.30	4.78	1.03	(3.87)	7.42	1.10

NOTES:
1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites - www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website - www.gatewaydistriparks.com.
2. The above audited financial results for the quarter and year ended March 31, 2025, have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of the Company at their respective meetings held on May 27, 2025. The Statutory Auditors have conducted audit of these results in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Statutory Auditors have given a qualified report on the above results.

On behalf of the Board of Directors
For Gateway Distriparks Limited

Prem Kishan Dass Gupta
Chairman and Managing Director

Place : New Delhi
Dated : May 27, 2025



**Choice**
The Joy of Earning

PUBLIC NOTICE

Important Announcement

Beware of Fraudulent Entities Claiming to be Choice or its associates

This is to inform the public that the website **"srkchoiceindia.com"**, falsely claiming to represent Choice, is neither owned nor endorsed by us. The content and presentation of this website is misleading and designed to create a false impression of an association with us reputable brand, potentially facilitating phishing scams or spreading misinformation among us clients and the general public.
We would like to clarify that our official website is **"www.choiceindia.com"**.
Do not make payments to any third-party bank accounts. Payments for our services should only be made to bank accounts in the name of Choice Equity Broking Private Limited. You can verify our official bank details on our website at www.choiceindia.com.
We are committed to maintain the highest standards of integrity and transparency, and we urge our customers and the public at large to exercise caution and verify the authenticity of any entity claiming to be associated with Choice and do not fall prey to such fraudulent entities.
For any doubts or concerns, please contact us directly through the details provided on our official website

Choice Equity Broking Private Limited
Registered Office: Sunil Patodia Tower, J.B. Nagar, Andheri (East) - Mumbai - 400099
Email ID : compliance@choiceindia.com; customercare@choiceindia.com
● Contact Number: M: +91-8824242424

NOTICE


This is to inform you that we have misplaced the following share certificates of the following Companies. Kindly issue the duplicate certificates for the following.

The claims/objections, if any, received by the Company shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Company

Sr.no	Folio Number	Company Name		Shareholder Name			
1	S04268	Sharda Ispat Limited		Shantidevi Maheshwari			
	Certificate No.	Distinctive Nos.		Shares			
		From	To				
	2326	2412501	2412600	100		6309 to 6328 2810801 2812800 2000	
	2337	2413601	2413700	100		8563 to 8571 3036201 3037100 900	
	6302	2810101	2810200	100		8573 to 8580 3037201 3038000 800	
						Total Holdings 4000	
2	S04268	Sarda Venfra Limited		Shantidevi Maheshwari			
	Certificate No.	Distinctive Nos.		Shares			
		From	To				
	2753	2742703	2745702	3000			
3	S04268	Sharda Industries Ispat Limited		Shantidevi Maheshwari			
	Certificate No.	Distinctive Nos.		Shares			
		From	To				
	2732	2739633	2742632	3000			
4	S04267	Sharda Ispat Limited		Kaushalyadevi Maheshwari			
	Certificate No.	Distinctive Nos.		Shares			
		From	To				
	6304	2810301	2810400	100		6304 2810301 2810400 100	
	6625	2842401	2842500	100		6625 2842401 2842500 100	
	1322	2312101	2312200	100		6628 2842701 2842800 100	
	1503	2330201	2330300	100		8195 2999401 2999500 100	
	1525	2332401	2332500	100		8197 2999601 2999700 100	
	2252	2405101	2405200	100		8198 2999701 2999800 100	
	2271	2407001	2407100	100		8211 3001001 3001100 100	
	3173	2497201	2497300	100		8213 3001201 3001300 100	
	3174	2497301	2497400	100		11593 3339201 3339300 100	
	3175	2497401	2497500	100		11594 3339301 3339400 100	
	3176	2497501	2497600	100		11595 3339401 3339500 100	
	3184	2498301	2498400	100		11599 3339801 3339900 100	
	6139	2793801	2793900	100		11635 3343401 3343500 100	
	6141	2794001	2794100	100		11636 3343501 3343600 100	
	6143	2794201	2794300	100		20488 4228701 4228800 100	
	6303	2810201	2810300	100		Total Holdings 2900	

Sr. no	Folio Number	Company Name	Shareholder Name	Certificate No.	Distinctive Nos.	Shares	
					From	To	
5	S04268	Sharda Ispat Limited	Shantidevi Maheshwari	2326	2412501	2412600	100
6	S04267	Sarda Venfra Limited	Kaushalyadevi Maheshwari	2752	2740528	2742702	2175
7	S04267	Sharda Industries Ispat Limited	Kaushalyadevi Maheshwari	2731	2737458	2739632	2175
8	S01591	Sharda Ispat Limited	Ramvilas Maheshwari	2546	2434501	2434600	100
9	S01591	Sarda Venfra Limited	Ramvilas Maheshwari	972	1493802	1493876	75
10	S01591	Sharda Industries Ispat Limited	Ramvilas Maheshwari	951	1490732	1490806	75

Authorized Officer

SKY GOLD AND DIAMONDS LIMITED						
(Formerly known as Sky Gold Limited)						
CIN NO. L36911MH2008PLC181989						
Regd. Office : D-222/2 TTC Industrial Area, MIDC Shirawane Navi Mumbai - 400706.						
Extract of Audited Standalone Financial Results for the quarter and year ended March 31, 2025						
(Rs. In lakhs, except for earning per share)						
Sr. No.	Particulars	Quarter ended			Year ended	
		31-03-2025 (Audited)	31-12-2024 (Un-audited)	31-03-2024 (Audited)	31-03-2025 (Audited)	31-03-2024 (Audited)
1	Total Income from operations	75,890.32	73,338.84	51,494.79	2,95,351.88	1,74,922.37
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	3,435.27	3,800.68	1,812.58	14,587.27	5,408.83
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,435.27	3,800.68	1,812.58	14,587.27	5,408.83
4	Net Profit/(Loss) for the period after tax	2,642.06	2,760.57	1,361.11	11,114.14	4,048.11
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,878.44	2,822.91	681.85	11,210.53	3,900.37
6	Equity Share capital				14,669.88	1,323.72
	Earning Per Share (EPS) on Face Value ₹ 10/-					
	(a) Basic	1.80	1.91	1.03	7.98	3.52
	(b) Diluted	1.78	1.89	1.03	7.91	3.50
Additional information on Audited Standalone Financial Results is as follows:					(Rs. In lakhs)	
Sr. No.	Particulars	Quarter ended			Year ended	
		31-03-2025 (Audited)	31-12-2024 (Un-audited)	31-03-2024 (Audited)	31-03-2025 (Audited)	31-03-2024 (Audited)
1	Total Income from operations	75,890.32	73,338.84	51,494.79	2,95,351.88	1,74,922.37
2	Profit before tax	3,435.27	3,800.68	1,812.58	14,587.27	5,408.83
3	Profit after tax	2,642.06	2,760.57	1,361.11	11,114.14	4,048.11
Notes:						
(a) The above is an extract of the detailed format of Audited Standalone Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2025 are available on the websites of the Stock Exchanges NSE (URL: https://www.nseindia.com), BSE Limited (URL: https://www.bseindia.com), and on the website of the Company (URL: https://www.skygold.co.in).						
(b) In compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the above Audited Standalone Financial Results for the quarter and year ended March 31, 2025, have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their meeting held on May 27, 2025, and have been subjected to the review by the statutory auditors of the Company.						
Extract of Audited Consolidated Financial Results for the quarter and year ended March 31, 2025						
(Rs. In lakhs, except for earning per share)						
Sr. No.	Particulars	Quarter ended			Year ended	
		31-03-2025 (Audited)	31-12-2024 (Un-audited)	31-03-2024 (Audited)	31-03-2025 (Audited)	31-03-2024 (Audited)
1	Total Income from operations	1,08,302.27	1,00,509.52	51,494.79	3,58,097.67	1,74,922.37
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	5,021.74	4,936.39	1,812.58	17,421.78	5,408.83
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5,021.74	4,936.39	1,812.58	17,421.78	5,408.83
4	Net Profit/(Loss) for the period after tax	3,817.48	3,653.98	1,361.11	13,265.53	4,048.11
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4,054.28	3,412.73	681.85	13,150.52	3,900.37
6	Equity Share capital				14,669.88	1,323.72
	Earning Per Share (EPS) on Face Value ₹ 10/-					
	(a) Basic	2.60	2.52	1.03	9.52	3.52
	(b) Diluted	2.57	2.50	1.03	9.44	3.50
Additional information on Audited Consolidated Financial Results is as follows:					(Rs. In lakhs)	
Sr. No.	Particulars	Quarter ended			Year ended	
		31-03-2025 (Audited)	31-12-2024 (Un-audited)	31-03-2024 (Audited)	31-03-2025 (Audited)	31-03-2024 (Audited)
1	Total Income from operations	1,08,302.27	1,00,509.52	51,494.79	3,58,097.67	1,74,922.37
2	Profit before tax	5,021.74	4,936.39	1,812.58	17,421.78	5,408.83
3	Profit after tax	3,817.48	3,653.98	1,361.11	13,265.53	4,048.11
Notes:						
(a) The above is an extract of the detailed format of Audited Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2025 are available on the websites of the Stock Exchanges NSE (URL: https://www.nseindia.com), BSE Limited (URL: https://www.bseindia.com), and on the website of the Company (URL: https://www.skygold.co.in).						
(b) In compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the above Audited Consolidated Financial Results for the quarter and year ended March 31, 2025, have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their meeting held on May 27, 2025, and have been subjected to the review by the statutory auditors of the Company.						
Place : Navi Mumbai				For Sky Gold and Diamonds Limited (Formerly Known as Sky Gold Limited) Sd/-		
Date : 28th May 2025				Mangesh Chauhan Managing Director & CFO		
				DIN: 02138048		

